

verfassten Commentars HALL 74. — 13) n. a) wildes —, furchtbares Wesen SUÇA. 1, 336, 1. इत्याक्रन्दन्सैरुद्रः KATHĀS. 86, 27. — b) N. eines Liṅga Verz. d. Oxf. H. 44, a, 6 v. u. — c) N. eines Sāman Ind. St. 3, 231, b. KHĀND. UP. 2, 24, 7. — Vgl. मूला° (adj. auch MBH. 12, 4273. KATHĀS. 25, 338), सोमा°.

रौद्रक = रुद्रेण कृतम् (संज्ञायाम्) gaṇa कुलालादि zu P. 4, 3, 118.

1. रौद्रकर्मन् n. eine Furchtbares bezweckende Zauberhandlung Verz. d. Oxf. H. 97, b, 27.

2. रौद्रकर्मन् 1) adj. Furchtbares vollbringend MBH. 10, 305. R. 3, 57, 32. 5, 23, 14. — 2) m. N. pr. eines Sohnes des Dhṛtarāshṛa MBH. 1, 2789. 4551. — Vgl. प्रति°.

रौद्रकर्मिन् adj. = 2. रौद्रकर्मन् 1) MBH. 1, 2545. 3, 14486.

रौद्रता f. wildes —, furchtbares Wesen, Furchtbarkeit R. 3, 13, 4, 7, 62, 3. MĀLATĪ. 77, 7.

रौद्रपाद scheint N. eines Nakshatra zu sein, = रौद्र = शार्ङ्गा Kṛṣṇa-Saṅg. 12, 17.

रौद्रमनस् adj. wilden Sinnes: सुरा पीत्वा रौद्रमनाः ÇAT. Br. 12, 7, 3, 20.

रौद्राय adj. zu Rudra und Agni in Beziehung stehend ĀÇV. Ça. 2, 17, 18.

रौद्राणी in °स्तोत्रं Verz. d. Oxf. H. 89, b, 17 wohl fehlerhaft für रुद्राणी.

रौद्रायण m. patron. von रुद्र; pl. PRAVARĀDHJ. in Verz. d. B. H. 53, 5.

रौद्रास्य m. N. pr. eines Sohnes oder entfernteren Nachkommen Pūru's MBH. 1, 3695. 3698. HARIV. 1688. VP. 447. BṛĀG. P. 9, 20, 3. N. pr. eines Rshi Verz. d. B. H. 122, 12. 126, 3.

रौद्रि m. patron. von रुद्र HARIV. 7219.

रौद्रिभाव m. Rudra's (Çiva's) Charakter MBH. 3, 15824.

रौर्ध्व m. patron. von रोध gaṇa शिवादि zu P. 4, 1, 112.

रौर्धादिक adj. zu der mit रुध beginnenden Klasse von Wurzeln d. i. zur 7ten Klasse gehörig P. 8, 2, 56, Sch.

रौर्ध्व (von रुधिर) adj. aus Blut bestehend: क्रुद् MBH. 1, 278. 3, 10204. von Blut stammend SUÇA. 1, 10, 21.

रौप्य (von रूप्य) 1) adj. silbern JĀGṆ. 1, 204. MBH. 8, 1407. R. GORĀ. 2, 13, 22. 4, 23, 32. 5, 13, 12. SUÇA. 2, 136, 15. BṛĀG. P. 4, 23, 14. WEBER, KRṢṆĀG. 278. NAIŠH. 22, 53. — 2) f. ऋ N. pr. einer Oertlichkeit MBH. 3, 10519. — 3) n. Silber RĀGĀN. im ÇKDr. GĀRUPA-P. 188 ebend. WEBER, KRṢṆĀG. 283. Verz. d. Oxf. H. 35, b, 31. Verz. d. B. H. No. 994. — Unbestimmt ob adj. silbern oder n. Silber: °मायक M. 8, 135. R. 3, 48, 12. ÇIÇ. 4, 67. KATHĀS. 18, 47.

रौप्यमय (von रौप्य) adj. (f. ई) silbern HARIV. 7882. RĀGĀ-TAR. 5, 46. WEBER, KRṢṆĀG. 299. रौप्यरुक्मयानि MBH. 13, 3247. रौप्यायसंहिर-पमयैः BṛĀG. P. 8, 2, 2.

रौप्यायण m. patron.; pl. SAṆSK. K. 183, b, 5.

रौप्यायणि m. patron. von रूप्य gaṇa तिकादि zu P. 4, 1, 154.

रौम 1) m. N. pr. eines Mannes RĀGĀ-TAR. 3, 54. — 2) n. eine Art Salz, = रौमक RĀMĀÇRĀMA zu AK. 2, 9, 42 nach ÇKDr.

रौमक 1) adj. oxyt. von रौमक (einem उदीच्यग्राम) gaṇa पल्ल्यादि zu P. 4, 2, 110. römisch, von den Bewohnern des Römerreichs gesprochen COLEBR. Misc. Ess. 1, 313. vom Astronomen Romaka herrührend: °गणित Verz. d. B. H. No. 939. — 2) n. (von रूमा) eine Art Salz AK. 2, 9,

42. H. 942. MED. k. 132 (wo वसुके रो° zu lesen ist). °लवण RATNAM. im ÇKDr.

रौमकीय adj. von रौमक gaṇa कृशाद्यादि zu P. 4, 2, 80.

रौमपर्य्य adj. von रौमन् gaṇa संक्राशादि zu P. 4, 2, 80.

रौमशीय adj. von रौमश gaṇa कृशाद्यादि zu P. 4, 2, 80.

रौमर्षणक adj. (f. °पिका) von Romaharshaṇa verfasst BṛĀG. P.

I, Einl. xxxviii.

रौमर्षणि (von रौमर्षण) m. patron. Sūta's BṛĀG. P. 1, 2, 1. Verz.

d. Oxf. H. 12, a, 8. fehlerhaft रो° 9, b, 26. 39, a, 36. रौमर्षिणि 9, b, 13.

रौमायण्य adj. von रौमन् gaṇa पलादि zu P. 4, 2, 80.

रौम्य m. pl. Bez. best. böser Geister im Dionste Çiva's MBH. 12, 10308.

रौर्व 1) adj. a) von der रुरु genannten Hirschart stammend ĀÇV.

ÇAṆJ. 1, 19, 10. KAUC. 57. GOBH. 2, 10, 6. M. 2, 41, 3, 269. JĀGṆ. 1, 258.

MBH. 1, 7124. 13, 4246. RAÇH. 3, 31. UTTARĀR. 82, 8 (103, 11). BṛĀG. P. 1,

18, 27. — b) furchtbar TRIK. 3, 3, 420. H. an. 3, 710. MED. v. 49. ÇABDĀR.

im ÇKDr. unstät und betrügerisch ÇABDĀR. — 2) m. a) N. einer Hölle

AK. 1, 2, 9, 1. TRIK. H. an. MED. M. 4, 88. JĀGṆ. 3, 222. MBH. 13, 4825.

R. 7, 21, 15. BURN. Intr. 201. VP. 207. BṛĀG. P. 3, 30, 29. 5, 26, 7. 10. fg.

Verz. d. Oxf. H. 49, b, 12. MĀRK. P. 8, 218. 10, 80. fgg. 15, 32. zeugt Duḥ-

kha mit Vedanā 50, 31. — b) N. des 3ten Kalpa; s. u. कल्प 2) d).

— 3) n. a) oxyt. die Frucht von रुरु gaṇa पलादि zu P. 4, 3, 118. —

b) N. verschiedener Sāman Ind. St. 3, 231, b. ART. Ba. 3, 17. PAÑĀV. Ba.

7, 3, 7. 12, 4, 23. LĀTJ. 7, 2, 1. अग्ने रौर्वम् Ind. St. 3, 201, a. — Vgl. मूला°

(in der ersten Bed. auch MĀRK. P. 8, 218).

रौर्वक = रुरुणा कृतम् (संज्ञायाम्) gaṇa कुलालादि zu P. 4, 3, 118.

रौरुकिन् m. pl. die Schule des Ruruka: रौरुकिन्ब्राह्मणा GOBH. 3, 2, 5.

LĀTJ. 2, 3, 1. रौरुकिशाखा Schol. zu PAÑĀV. Br. 1, 4, 1.

रौर्ध्वम् m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 314, b, No. 746.

रौर्हिकी adj. = रुरु इव gaṇa घञ्कुल्यादि zu P. 5, 3, 108.

रौर्हिया 1) adj. unter dem Nakshatra Rohiṇi geboren P. 4, 3, 37,

Sch. — 2) m. a) Sandelbaum TRIK. 2, 6, 39. HĀR. 183. UGĀVAL. zu UṆĀ-

DIS. 2, 55. MBH. 1, 1381 (nach NILAK. = वट der indische Feigenbaum).

HARIV. 9002. — b) (sc. पुरोडाश) Bez. best. Opferladen beim Pravargja

ÇAT. Br. 14, 1, 2, 17. 2, 1, 20. 2, 1, 2, 41. KĀTJ. Ça. 2, 3, 8. 4, 6, 14. 26, 1,

20. 4, 6. LĀTJ. 1, 6, 35. — c) Bez. eines Agni ÇAT. Br. 2, 1, 2, 13. — d)

N. pr. eines von Indra besiegt Dāmons RY. 1, 103, 2. 2, 12, 12. AV.

20, 128, 13. Daher so v. a. मेघ Wolke NAIÇH. 1, 10. — e) N. pr. eines

Mannes ĀÇV. Ça. 12, 14. mit dem patron. वासिष्ठ TAITT. ĀR. 1, 12, 5.

— f) pl. N. einer grammatischen Schule: पाणिनीयैरौर्हियाः P. 6, 2,

36, Sch. — 3) n. a) Bez. des 3ten Muhūrta des Tages ÇĀDDHĀT. im

ÇKDr. — b) इन्द्रस्य राजनैरौर्हियो und धातू रौर्हियाम् Namen von Sāman

Ind. St. 3, 208, b. — Vgl. मूला° und रौर्हिया.

रौर्हियाक n. Name eines Sāman LĀTJ. 1, 6, 35.

रौर्हियायन (von रौर्हिया) m. patron. gaṇa अद्यादि zu P. 4, 1, 110.

des Prijayrata ÇAT. Br. 10, 3, 5, 14. 14, 5, 5, 20. 7, 2, 25. VS. App. LVI,

12. pl. PRAVARĀDHJ. in Verz. d. B. H. 53, 22.

रौर्हिया m. patron.: रौर्हियोरेकर्षे राजन्म् N. eines Sāman Ind. St.

3, 208, b.